

9,12, 26,15. संकल्प्य° KATHÁS. 11,41. इप्सित° 22,173. कार्य° 23,71. विवाह° 119,62. अर्थ° SÁH. D. 300. कथं तस्यां तादृशत्रूपसंपत्तिः Schol. zu ÇĀK. 42. — 4) das Zuthelwerden, Zufallen: स्वर्गस्य लोकस्य AIT. BR. 2,17, 4,20. PĀ. GRHJ. 2,17. न लोभादर्थसंपत्तिर्नराणामिह दृश्यते MBH. 3,4363. डुगधोपलम्भे मुलभा संपत्तिर्दधिसर्पिषोः Spr. (II) 3106. फल° KATHÁS. 27,9. ÇĀK. zu BRH. ĀR. UP. S. 221. zu KHĀND. UP. S. 58. KULL. zu M. 7,1. सद्पत्य° zu 9,30. BHĀG. P. 1,15,31. विषय° GAUDAP. zu SĀMĀKĪAK. 48. — 5) das Werden zu —, das Uebergehen in Etwas ÇĀK. zu BRH. ĀR. UP. S. 207. — 6) das Vorhandensein, Dasein: मिषगदीनां सत्त्वबलायुषां तथा Suçr. 1,131,2. 136,2. — 7) das in-gutem-Zustande-Sein, Vorzüglichkeit: रसव्यापत्संपत्ती Suçr. 1,18,19. शील° MBH. 2,2175 (°संपत्त्या zu lesen). वृताध्ययन° = ब्रह्मवचसं HALĀJ. 2,242. — 8) das Vorhandensein in reichlichem Maasse, Ueberfluss: अम्बु° Spr. (II) 3408. सुख° 6840. सर्वसंपत्तिरस्ति मे ich habe Alles vollauf KATHÁS. 35,29. वष° ÇĀT. 14,274. सर्वकल्याणसंपत्तिसमवेत (so lesen wir) MĀRK. P. 123, 9. — 9) sg. und pl. ein glückliches Ereigniss, Glücksfall; Glück, Wohlfahrt, Wohlstand AK. 2,8,2,50. H. 357. JĀGĪ. 1,217. P. 2,1,6. Spr. (II) 2327. 2586. 5483. 6869. fgg. 6918, v. l. KATHÁS. 24,160. 49,226. SĀH. D. 752. ÇĀK. zu BRH. ĀR. UP. S. 263. संपत्त्या so v. a. auf's Gerathe wohl KĀM. NĪTIS. 14,20. VARĀH. BRH. S. 2,20. — 10) eine best. als Heilmittel gebrauchte Wurzel ÇĀDDĀ. bei WILSON. — 11) eine Kalā der Prakṛti und Gattin ĪçĀna's Verz. d. Oxf. H. 23,b,5. — Vgl. धन° (auch KULL. zu M. 11,38), संपद् und विपत्ति.

संपत्तिक am Ende eines adj. comp. von संपत्ति. In der Bed. 7) KULL. zu M. 3,39.

संपत्नी (von 2. सम् + पति) adj. f. sammt dem Gatten AV. 14,2,25. 73. संपत्प्रद (संपद् + प्र°) 1) adj. Glück verleihend. — 2) f. आ N. pr. einer buddhistischen Göttin WILSON, Sel. Works 2,12. fg. 27. eine Form der Bhairavi Verz. d. Oxf. H. 93,b,13.

संपद (1. पद् mit सम्) f. P. 3,3,108, VĀRTI. 9. 1) das Ueberetnkomen, Einswerden im Handel: संपत्ते गोः TS. 1,2,2,1. womit zu vgl. ist संपदे गवा ते क्रीषानीत्यस्ततः am Schluss des Handels sagt er u. s. w. TS. Comm. 1,384. — VS. 15,8 (neben प्रतिपद् und अनुपद्) nicht zu bestimmen. — 2) das Gerathen, Glücken, Gedethen, Gelingen, zu-Stande-Kommen: आद् JĀGĪ. 1,221. कार्यसंपत्कर् MBH. 1,2017. सर्वकृत्यानाम् HARIV. 7180. इच्छा° Spr. (II) 2332. सर्वार्थसंपत्करी 7610. Bedingung—, Erforderniss zum Gelingen u. s. w.: यर्थात्मनो ऽधिकार्याः सर्वाः स्युर्यज्ञसंपदः BHĀG. P. 7,4,16. — 3) das Zuthelwerden, Zufallen: नित्यसुखादेः SARVADARÇANAS. 92, 11. GAUDAP. zu SĀMĀKĪAK. 48. समस्तगुण° so v. a. Besitz VARĀH. BRH. S. 53,75. शमदमादि° VEDĀNTAS. (Allah.) No. 9. पुत्र° BHĀG. P. 6,14,42. आद्संपत्समन्वित so v. a. dem ein Çrāddha zu Theil wird MĀRK. P. 33,6. — 4) das Werden zu —, Uebergehen in Etwas ÇĀK. zu BRH. ĀR. UP. S. 206. — 5) das Vorhandensein, Dasein Suçr. 2,507,16. am Ende eines comp. so v. a. संपन्न versehen mit R. 4, 44,11. KATHÁS. 20,24. BHĀG. P. 9,4,31. 33. — 6) richtiges Verhältniss, richtige Beschaffenheit RV. PRĀT. 14,29. चकारान्यं च लोकं वै क्रुद्धो न-त्तत्रसंपदा so v. a. mit der vollen Zahl von Nakshatra MBH. 1,2928. gute Beschaffenheit, Vorzüglichkeit, Vorzug; Vollauf: भूयश्च प्रणु मे ब्रह्म-

संपदं धर्मसंपदे MBH. 3,7146. अपराहस्तथा दर्भाः u. s. w. आद्कर्मसु सं-पदः sind die Vorzüge bei M. 3,255. कृत्यसंपदः 256. संतिता डुर्गसंपदः Spr. (II) 6239. स्मृतिः u. s. w. महिसंपत्प्रकीर्तिता 7262. शस्त्र° Suçr. 1, 27,14. KĀM. NĪTIS. 4,19. 21. 15,36. समय° adj. mit allen Vorzügen aus- gestattet RAGH. 3,22. त्रूपस्य so v. a. eine schöne Gestalt, Schönheit MBH. 16,3853. fg. त्रूप° dass. 1,5912. 6008. 7694. 2,2175. 3,2131. fg. 4,296. HARIV. 2080. R. 1,72,3. R. GORR. 1,66,1. 3,23,22. KATHÁS. 17,94. 30. 13. 68. 34,94. त्रूपयौवन° R. 5,14,33. स्वर° so v. a. eine schöne Stimme HARIV. 8690. R. GORR. 1,3,61. 15,11. 2,88,23. 3,16,16. 4,63,7. वाक्य° 54,6. यज्ञ° MBH. 7,2348. भाग्य° RAGH. 3,13. गुण° so v. a. Vorzüge R. GORR. 1,1,5. 66,15. KĀ. 5,24. VARĀH. BRH. S. 72,2. अर्थ° ein guter Preis 8,6. ब्राह्मण° (pl.) vorzügliche Brahmanen M. 3,126. पुष्प° Schön- heit, Pracht R. 3,79,39. KUMĀRAS. 5,27. RĪGĀ-TAR. 5,112. BHĀG. P. 3, 22,27. 4,25,18. 26,11. सस्यानां संपदः so v. a. ein schönes Getraidefeld RAGH. 10,60. सस्य° eine reichliche Getraideernte VARĀH. BRH. S. 5,20. 8,44. 18,5. विद्रुम° 29,8. सस्यस्य परा संपत् — गवां चाप्या 40,6. गोर- स° 45,7. मूषक° Mäuse in Menge 93,4. धन° 53,74. Spr. (II) 754. व- सु° KUMĀRAS. 6,37. RĪGĀ-TAR. 6,367. पुरुषद्रव्य° PANĪKAT. 92, 3. 4 = HIT. 119, 18. सत्त्व° AK. 3,1,13. सुख° VARĀH. BRH. S. 49, 6. KATHÁS. 17,43. सकलसौख्य° (pl.) Spr. (II) 3095. कल्याण° MĀLATĪM. 104,17. भोग° KATHÁS. 17,92. MĀRK. P. 128,17. अधिकलावपय° SĀH. D. 52,12. सैभाग्य° ein hoher Grad von KATHÁS. 12,89. अभिताप° ÇĪC. 9,1. प्रभुजा- क्ति° RAGH. 8,19. VP. 4,7,15. ऋद्धि° R. 1,26,24 (27,23 GORR.). संपद् = गुणोत्कर्ष H. an. 2,237. MED. d. 41. = समुच्चय TRIK. 3,3,213. — 7) richtiger Stand, Vollzahl; Herstellung der Vollzähligkeit oder des Paralle- lismus durch Rechnung, in der Vorstellung u. s. w.: व्यूहैः संपत्समीह्या RV. PRĀT. 8,22. 17,14. इन्द्रसः 15. तथा गच्छति संपदम् 16,4. 8. 1,15. अन्नर° 16,45 (46). ÇĀT. BR. 10,4,2,8. der technische Gebrauch im Rit- ual wird erläutert: स्वल्पे कर्मणि अधिककर्मत्वस्य मनसा-संपादनम् Comm. zu TS. 1,914. AIT. BR. 2,37. TBĀ. 3,11,2,2. ÇĀT. BR. 3,1,2,2. 4,2,21. 5,3,2,10. ते पञ्च संपदा भवन्ति 6,3,2,25. सर्व° 7,1,28. 10,2,2,7. 15. 11,1,2,3. 9. 13. अत्रदान° Nachbildung des AV. ĀCV. ÇR. 2,6,12. इ- न्द्रसः NID. 1,5. 15. ÇĀMĀKĪ. ÇR. 9,20,30. प्रत्यक्षं संपदा वा unmittelbar oder künstlich 15,10,5. daher संपदानुष्टुप An. durch Umrechnung 9,6,22. in derselben Bedeutung auch संपदि विरार्, संपदि जगती ÇĀMĀKĪ. BR. 11,5. 14,3. — 8) (was Einem zu Theil wird) Geschick: तेजः तमा u. s. w. भवति संपदं दैवीमभिजातस्य BHĀG. 16,3. दम्भो दर्पः u. s. w. अ- भिजातस्य संपदमासुरीम् 4. — 9) sg. und pl. gutes Geschick, Wohlfahrt, Wohlstand, Glück, Glücksgüter, Reichthum AK. 2,8,2,49. 3,4,1,2,72. TRIK. H. 337. H. an. MED. परमा ÇĀT. BR. 14,7,1,31. KHĀND. UP. 5,2,5. संपदं लभ् MBH. 4,122. संपदान्विताः R. 1,7,11. KĀM. NĪTIS. 8,59. 12,31. 13,33. MEGH. 54. RAGH. 1,26. 64. 3,10. 9,11. 17,65. KUMĀRAS. 1,22. ÇĀK. 189. 91,13 (Vermögen, Besitz). Spr. (II) 168. 552. 634. 960. 1692. 1790. 2040. 2401. 2416. 2578. 3727. 3796. 4530. 5565. 5579. 5772. 6210. 6648. 6702. 6768. 6875. fgg. 6918. 7439. AṢṬĀV. 11,3. 17,15. VARĀH. BRH. S. 53,104. 63,3. 96,11. KATHÁS. 18,288. 27,134. 36,132. 37,235. 39,242. RĪGĀ-TAR. 3,313. 4,77. 5,231. SĀH. D. 78. BHĀG. P. 1,12,5. 3, 22,29. 4,20,12. 5,7,8. 6,9,54. 11,22. 15,21. SARVADARÇANAS. 92,5. am